

Ref No: 24/2025-25

Date: May 02, 2025

The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5th Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel No.: 2659 8235

Fax No.: 26598237/ 26598238 **Trading Symbol: ANANDRATHI** The Manager, Listing Department, **BSE Limited**, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai - 400 001.

Tel no.: 22721233

Fax No.: 22723719/ 22723121/ 22722037

Scrip Code: 543415

Subject: Newspaper Publication – Disclosure under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations and in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 read with rules framed thereunder read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and all other applicable circulars issued by Securities and Exchanges Board of India in this regard, please find enclosed newspaper clippings of the public notice to the shareholders published on May 01, 2025, intimating details of 30th Annual General Meeting of the Company and completion of dispatch of the Notice 30th Annual General Meeting of the Company together with the Annual Report for the financial year 2024-25 via e-mails, in the following newspapers:

- 1. The Economic Times:
- 2. Maharashtra Times: and
- 3. Navbharat Times

Further, the aforesaid Newspaper publication has also been uploaded on the website of the Company at https://www.anandrathiwealth.in/communication-to-se.php.

We request you to take the same on your records.

Thanking You,

Yours faithfully, For Anand Rathi Wealth Limited

Jaee Sarwankar Company Secretary & Compliance Officer M. No. ACS-38080 Place: Mumbai

Enclosed: as above

CIN No.: L67120MH1995PLC086696

12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30

0

49

48

13 42

9

39

35

34

33

32

31

8

58

28 27

56

52

24

23

-23

2

0

19

.00

17

9

15

4

0

2

9

5

Buyers Go for Lightweight Pieces

At the retail end price was Rs 98,489 per 10 seriams with a 3% goods and services tax. The sharp increase in prices prompted consumers to buy smaller or lightweight places, or hold back on purchases altogether in the hope that prices might dip and offer a more affordable buying opportunity. Wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity. Wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity. Wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity. Wed-more affordable buying opportunity wed-more affordable buying opportunity of the work of th

™ Warnings ssued to Pak

Seven terrorists were killed by Indian forces in these bids. In at least two meetings
with Pakistani military officials in Poonch,
India has issued warnings, demanding that
they abstain from facilitating infiltration
attempts with covering fire.

mutured to cyber warfare and has been making
attempts to breach critical Indian military infirstructure, said people with knowledge of
the matter. While the attempts have been counitered, Pakistan-based cyber operators haweeks,
Pakistan-based cyber operators haweeks,
weeks,
leading to the pakistan based of the
Pakistan based cyber operators haweeks,
weeks,
Pakistan based cyber operators haweeks,
weeks,
and Army Mumutured to
cyber operators haweeks,
Pakistan based cyber operators haweeks,
and my Well
an

military infra and Army Weifara Weifara Placement Own Her State Placement Own

28

29

30

33

33

Q.

35

36

37

38

39

40

41 42

43

45

46

47

49

51

Place: Mumbai

Date: April 30, 2025



at the rest of the year, despite ongo-tariff-related uncertainties. "The ing tariff-related uncertainties. "The 8% rise in gold imports to 1674 tonnes in Q1 2025 further reinforces the supply-side preparedness by Indian jewellary retailers. In contrast, gold recycling retained their holdings and record in 1670 miles a



पनवेल महानगरपालिका, पनवेल

ई- निविदा सूचना विद्युत विभाग

मा. आयुक्त, पन्येल महानगरपालिका यांच्या वर्तीने ई-निविदा प्रणालीहारे (ऑनलाईन) ब-१ नमुन्यातील खालील नमूद कामांची निविदा महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या धर्मातील विद्युत विभागकडील नीरणीकृत देकेदराफडुन माणिज्यात येत आहे.

3f.	निविदा	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय स्क्कम	निविदा अनामत	कोरी ई निविद
死.	क्र.		(रू.) (GST सोडून)	रक्कम (रू.)	किंमत (रू.)
*	पमपा/ विद्युत/ ०४/ २०२५	पनवेल महानगरपालिका मालकीच्या लोकनेते दि, बा, पाटील शाळा, नावडे कार्यालय, पनवेल कोळीवाडा समशानपुमी, खारधर सेक्टर - १२ वेथील नागरी प्राधिमक आरोध्य केंद्र व मलनि-स्सारण प्रक्रिया केंद्र या टिकाणी विविध क्षमतेच्या जनरेटर संचाचा पुरवा करून कार्यालित करणे,	१,४६,९९,५६९/-	१,५०,०००/-	?,?20/-

या निविदेबाबतची विस्तृत माहिती पनेबल महानगरपालिका संकेतस्थळ https://mahatenders.gov.in या साईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, याची सर्व संबंधित निविदाधारकांनी नोंद घ्यावी.

जा.क्र./पमपा/विद्युत/३८२३/प्र.क्र.०३/४०८/२०२५ दिनांक- ३०/०४/२०२५



Registered Office: Office No. 601, Runwal R-Square, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai - 400 080. CIN: L29120MH1960PLC011635: Tel. No.: 022 66588787: 020 2710 1000:

> Email: compsec.india@ksb.com; Website: www.ksbindia.co.in Extract of Consolidated Unaudited Financial Results for the

Quarter ended March 31, 2025 (INR in million)

Particulars	Quarter ended March 31, 2025	Quarter ended March 31, 2024	
	(Unaudited)	(Unaudited)	
Total Income from operations	6,079	5,547	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	655	576	
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional item and share of profit in respect of investment in Associate Company)	690	597	
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional item and share of profit in respect of investment in Associate Company)	516	446	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	508	432	
Equity Share Capital	348	348	
Earnings Per Share (before extraordinary items) (of INR 2/- each) Basic and diluted	2.97	2.56	
Notes:			

1. Details of Standalone Financial Results are as under:

3 4 5

6

Particulars	Quarter ended March 31, 2025	Quarter ended March 31, 2024
Total Income from operations	6,079	5,547
Profit before tax	655	576
Profit after tax	490	431

2. The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com, and on Company's website www.ksbindia.co.in



7 8 9

Raieev Jain Managing Director

13 14 15

17

18 19

11 12

10

nail Ne nainjur) of N.1 Approximate Value 14,92.32.467.441; Extender will be closed at 14:30 hrs. on 27-05-025. Por details of Tender at 205. For details of Tender at 205. Por details of

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

SOLID WASTE MANAGEMENT DEPARTMENT (PLANNING) No. Dy. Ch. E./ 498 / SWM / Planning dtd. 30.04.2025

e-TENDER NOTICE					
Dep	artment	Solid Waste Management			
Section		Dy. Ch. Eng. (SWM) Planning			
Bid No. (Tender ID)		2025_MCGM_1175273_1			
Subj	ect	Work of supply, Installation, Testing & Commissioning (S.I.T.C) of 60 MT capacity computerized electronic weigh bridge at Kanjur integrated Municipal Solid Waste Management Processing Facility & Deonar dumping ground.			
Bid Start Date & Time		01.05.2025 from 11:00 AM			
Bid End Date & Time		14.05.2025 till 16:00 PM			
Website		https://mahatenders.gov.in			
Con	tact Person				
a N	lame	Shri Sanjay Mohite, A.E. (SWM) Planning			
b T	elephone	022-23844450			
c N	lobile No.	9833536088			
d E	-mail ld	eelswm.pl@mcgm.gov.in			
	291/ADV/2025-2				

ANANDRATHI

Private Wealth. uncomplicated

ANAND RATHI WEALTH LIMITED

"AMFI-Registered Mutual Fund Distributor"

Registered Office: Express Zone, A Wing, 10th. Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063, Maharashtra CIN: L67120MH1995PLC086696, website www.anandrathiwealth.in, e-mail: csarwsl@rathi.com

NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS, RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION

Notice is hereby given that:
The 30th (Thirtieth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Anand Rathi Wealth Limited ('the Company") will be held on Friday, 23rd May, 2025 at 2.30 p.m.(IST), through video conferencing ("VC")/ other audio visual means ("OAVM") to transact the business as set out in the Notice calling the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with, General Circular No. 20/2020 dated 05.05.2020, General Circular No. 02/2022 dated 05.05.2022, General Circular No. 10/2022 dated 28.12.2022, General Circular No. 09/2023 dated 25.09.2023 and latest General Circular no. 09/2024 dated 19.09.2024 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-Po-D-2/P/CIRI/2023/1567 dated October 7, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-Po-D-2/P/CIRI/2024/133 dated October 03, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company, is being conducted through VC/OAVM facility, without physical presence of the

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Admin amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, May 09, 2025, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice through the electronic voting system of MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) (the

"Remote e-voting").

ľ	Commencement of remote e-voting	Saturday , May 17, 2025 (09.00 a.m. IST)
ı	Conclusion of remote e-voting	Thursday, May 22 , 2025 (05.00 p.m. IST)

The remote e-voting shall be disabled by MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. However the Company will be providing e-voting system for casting vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again on such resolution(s). Helpdesk for Individual Shareholders holding securities in physical mode/ Institutional shareholders:

Shareholders facing any technical issue in login may contact MUFG Intime INSTAVOTE helpdesk by sending a renotices@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: +91 810 811 6767.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through

Login type	Helpdesk Details		
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022-4886 7000 and 022 – 2499 7000		
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free number 1800 22 55 33		

The venue of the said meeting shall deemed to be the Registered Office of the Company at Express Zone, A Wing, 10th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063. The Members can attend and participate in the AGM through VC/OAVM only, Detailed instructions for joining the AGM has been provided in the Notice of AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2024-25, has been sent only through electronic mode to all the members of the Company whose email address are registered with the Company/Depository Participants. Further as per amended Regulation 36 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter which includes the weblink and exact path of the Annual Report of the company has also been sent to those shareholders who have not registered their email address(es), by Registrar and Share Transfer Agent of the American Report of the Company is also been sent to those shareholders who have not registered their email address(es), by Registrar and Share Transfer Agent of the Company. The aforesaid documents are also available on the Company's website https://www.anandrathiwealth.in/communication-to-se.php, website of Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the MUFG INTIME INDIA PRIVATE

UMITED (formerly known as Link Intime India Private Limited)at https://lixitavete.limitemite.co.in/
Members may note that the detailed procedure for remote e-voting / e-voting during the AGM is also mentioned in the notice of
AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e.
https://www.anandrathiwealth.in/annual-submission.php, websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, at www.bseindia.com and www.nseindia.com re

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on April 10, 2025 has recommended a final dividend of Rs. 7/- per share of the face value of Rs. 5/- per share subject to approval of the Shareholders at the 30th Annual General Meeting. Accordingly, the Date for the purpose of determining the members eligible to receive dividend for financial year 2024-25 is Friday, May 09, 2025. Further, to avoid delay in the receipt of dividend(s), as and when declared by Company, Members are requested to update their Bank details with their Depositories (for dematerialised shares) and with the Company's RTA (for shares held physically) at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com in to receive dividend directly into their bank

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will emain closed from Saturday, May 17, 2025 to Friday, May 23, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2024-25, if declared at the AGM. The final dividend, if declared, will be paid within 30 days from the date of AGM through various online transfer modes to the members who have updated their bank account details with the Depositories for dematerialised shares and with the Registrar & Share Transfer Agent of the Company, in case shares are held in physical mode. For Members, who have not updated the bank account details, dividend warrants/demand drafts /cheques will be sent to the registered addresses by permitted mode.

A person who is not a Member of the Company as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information

The above Communication is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars issued from time to time

20 21 22 23 24 25 26 27 28 29 30

For Anand Rathi Wealth Limited

Date : 30th April, 2025

48

47

12

44

43

42

40

39

32

33

30

58

8

27

56

25 24

23 23

2

0

19

0

ॲंड. आकाश फंडकर. कामगारमंत्री

ा प्राथमितिक कामगारासार आज अनविक समस्य मुं आहोत, ज्यादर अनुनारी काम कर्ण पाहिले, इसोपिटित केश्वतीत कामगारांग निस्स रोजपारांगी देशाई भारत आहे. अनेक कामगारांगत त्यांचे अस योग्य प्रकार मृत्यांविक केले जात नातित, ज्यामुळे त्यांच्या कोशारायाला योग्य मोकरला मिळला नाहि. अनेक कामगारांगा आवश्यक आरोग्यस्थ आधीवसा मुलिया मिळत नाहित. विशेषक देशीदन रोजपार करणायां कामगारांसाठी ही मोठी समस्या आहे. कामगारांच्या सामाजिक सुरक्षा योजनांची कमतरता तसेच त्यांची अंमलवजावणी कमी असते.

_अस्तवभावणा कमा असत. चित्र्वानंतर आर्थिक सहाय्याची देखील कमतरता आहे. काही उद्योगांमध्ये कमाचे वातावरण सुरक्षित आणि योग्य नसते, ज्यामुळे कमगारांचे आरोग्य आणि सुरक्षेला धोका निर्माण होतो. कामगारांच्या निवासाची समस्या देखील कायम आहे. विशेषतः महानगरांमध्ये कामाकरीता आलेल्या कामगारांना योग्य निवासस्थानाची उपलब्धता नसते. या समस्या सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजनांची ानवासस्थानाचा उपलब्धता नसत. या समस्या —मोडक्यप्याता भ्राणात्मक उपययोजनांचा आवय्यकता आहे, ज्यासाठी महायुतीचे सरकार —मुख्यमंत्री देवेद्र फडणवीच यांच्या उपयन करत आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीच यांच्या —वितृत्वाखालां चेतलेल्या निर्णयांमुळे राज्यातील —कामगार्चय्या कल्याणासाठी काही सकारात्मक बदल दिसन येत आहेत.

ार्ष्णु भरा आरत. बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजनेची अंभलवजावणी केली जात आहे, ज्यामुळे वयोवृद्ध कामगारांना आर्थिक आधार मिळेल. माथाडी पंडळांच्या पुनर्रचनेचा निर्णय आणि त्यांचे कार्यकाल

कामगार कुटुंब सुखाय...

9 10 11 12 13 14 16 16 17 18 19 20 21 22 23 24 26 27 28 29 30 31 32

कामगारवर्गाच्या हितासाठी राज्य शासनातर्फ उचलण्यात येत असलेल्या विविध पावलांचा हा

सकारत्मक पाऊल आहे, ज कामगारांचे हित सुरक्षित करण्यात मदत होईल. बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बाधकाम कामगारासाठा आनलाइन नाटणा प्राक्रया मुक्त करणवात आली आहे, ज्यामुळी के कुकूरानी नोटणी करू. शकतील. बॉयलर उद्योगसाठी स्वतंत्र पोटलची निर्मिती, आणि डिजॉलांकरहारे विजिटल प्रमाणपत्रांची उपलब्धता यामुळे वेळ आणि श्रमांचा अपव्यय टळेल. पंतप्रधान आरोग्य योजना आणि इंएसआवस्य. रुग्णालयांसाठीच्या निर्णवामुळे कामगारांना चांगल्या आरोग्य ग्रह्माण प्राप्त करवाल आरोग्य सुविधा मिळू शकतात.

शेती आणि संबंधित विभागामध्ये कामगार मोठ्या शता आण स्वाधतं वाभागामध्य कामागा माठ्या प्रमाणतः संस्थाणी आतिराहारतिरूपानुः वोध्यक्षमः क्षेत्रता मोठ्या प्रमाणावर कामागाराची गरन आहे. माहितां तंत्रहातः, वीका, वित्तीय सेता, शिक्षण, आरोप्य सेवा आणि हरिल उद्योगात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यतः आहेतः, सुतारकाम, लोहारकाम आणि हरस्कला क्षेत्रता माणि आणि आविराबी भागात अनेक कामगार पार्टपारिक कीशल्यांमध्ये काम करतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर टक. टॅक्सी आणि करतात. राज्यत माठ्या प्रमाणापर ट्रक, टब्स आण ऑटो रिक्षा चालक काम करतात. या सर्व कामगारांची भावना एकच असते आणि ती म्हणजे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे. आपल्या कामाशी हे कामगार आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक असतात आणि आपला

न्याय हक्क मिळवण्यासाठी ते झटत असतात. राज्य न्याय हरूक मिळवण्यासाठी त झटत असतात. राज्य सरकार या प्रामणिक कामगाठीच्या मारे ठामपणे उभे आहे . जगभरातील उद्योजक महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी आणि अधिक गृंतवणृक करण्यासाठी अधिकाधिक रस पेत आहेत. या सर्व उद्योगाना मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध होतील आणि त्यांना आपला उद्योग चालवताना आणि वाढवताना महाराष्ट्रात कोणतीही अडचण येणार नाही याची विशेष काळजी काणतीत अडचण पणार नाहा याचा विषय कोळला प्रास्तामार्कन पंतरी जा जाहे क्या प्रसादाया समस्या सांस्तामार्कन पंतरी जा जाहे, क्या प्राप्ताया समस्या सोडवणसाती एक खिडकी योजनासारचे निर्णय सोडवणसाती एक खिडकी योजनासारचे निर्णय अस्त कामगार कोणवाही क्षेत्रातला असी, त्याताशास्त्राकट्ट कुमें कामगार के कामगार क

कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, ज्यांचा उद्देश कामगारांच्या जीवनमानात सधारण ज्यांचा इंदेश कामगारांच्या जुंदातीला प्रत्याचा स्थापण करणं आहे. कामगारांच्या जुद्धातीला प्रत्येकाच्या चेहच्यावर आगंद पाताचा एक्खीच यामगाची संकल्पना आहे. या योजनेत इमारत आणि इतर वाधकाम कामगारांची नींदणी करणे, त्यांना शिक्षण आणि आगंप्यसंत्रेतील स्त्रेता पुरवणे, आणि निवृत्तीतित्रनाची सुविधा देणे यांचा समावेश आहे. माथाडी आणि हमाल कामगारांच्या हक्कांचे रक्षण नायाः आणि हमारा कामगाराच्या व्यक्ताय रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या आहेत. कामगाराच्या पेचान योजना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सेवेची व्यवस्था आरोंचा त्यात समावेश आहे.

कामगारांना त्यांच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा उद्देश श्रम कौशल्य विकास योजनेचा आहे. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्रारे कामगारांना सुधारित कौशल्ये शिकता येतात. श्रम सुरक्षा सुवास्त काशत्य शिकता येतात. श्रम सुरक्षा आणि कल्याण योजनेद्वारे कामगारांना त्यांच्या कार्यस्थळावर सुरक्षितता पुरवण्यासाठी उपाययोजना सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कामगारांना नैक्टरेंग

सुनिष्ठिकत करण्यावर लक्ष केंद्रित केल जाईल. कामगारांत वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित कावे, यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जात आहे. इंएसआय योजना ही कामगारांना इएसआय योजना हा कामगाराना अगोरम्यविषयक विष्याचे संरक्षण देणारी योजना आहे, ज्यात वैद्यकीय लाभ आणि रोख लाभ यांचा समावेश आहे. त्याशिवाय, निवृत्तानंतर आर्थिक सुरक्षा सुनिधिचत करण्यासाठी पेन्शन योजनाही उपलब्ध आहेत. या विविद्य योजनांमुळे कामगारवर्गाच्या जीवनात आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुधारणांची दिशा मिळावी

सुद्धी निविद्ध सूचना उप मुख्य विद्धुत अभियंता (इंएमयू), २रा मजला, नवीन प्रशासन इमारत, केरेज वर्कशॉप, मध्य रेल्वे, माटुंगा, मुंगई - १९, आमंत्रित करीत आहेत खुली ई-निविद्धा क्र. भारे सेक्स मेह कांग्रेसर, गार्डेश क्रांक-ग्रांकोर २०, एसी डीवी डोम्स क्षेत्र कांग्रंस ग्रांकार्डिक द्वारामध्येलन क्षेत्र, ने ची-१४४ च्या क्षांकार्डिकींश आणि दुरालीच्या कामामाळीं कांग्रांकी अग्रांति क्षांत्र १ १०,०६४२-६४२०, इस्टेंट १६५२००१-, लिखा कामामाळीं कांग्रंस कांग्रंस १ ग्रेंका ११०,०५२२ जी १५०० च्या पर्वेत, विश्वित क्षेत्र ३-शिवा कांग्रंस अग्रांकी www.ireps.gov.in डॉर टॉमोलरचा www.ireps.gov.in डॉर टॉमोलरचा APEX-63 क को बंध स्थिति में पार करना प्रकृति

मध्य रेल्वे खुली निविदा सूचना

२८.०४.२०२५. कामाचे नाव त्याच्या ठिकाणासहः मध्य रेल्वेच्या मुंबई विभागत ल्याण-आसनगाव ३ऱ्या आणि ४थ्या मार्गाच्य कामाच्या संदर्भात कल्याण-आसनगाव विभागात कामाच्य सदमात कल्याच-आसनगाव विभागत बाह्य सिम्मलिंग उपकरणांचा पुरवता, स्थापना, चाचणो आणि कार्योन्ति करणे, कामाची अंदाजे किंमतः १ २५,८०,१७,५७४,२०, ठेवीसाठी इसारा रक्कमः १ १५,४०,१००,००, निविदा समापाची तारीख आणि वेळ: २०,०५,२०१५ रोजी १५.०० वा. निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ: २०.०५.२०२५ रोजी १५.३० वा. वेबसाइट आणि सूचना फलकाचे ठिकाण जिथे संपूर्ण माहिती पाहता येईल: वेबसाइट जब सबुज माहता यहता यहता यहता व्यक्ताः www.ireps.gov.in आणि उप मुख्य सिन्नत आणि दूरसंचार अभियंता, (बांधकाम), मध्य रेल्वे यांचे कार्यालय, टिळक पुलानवळ, दादर, मुंबई-४०० ०२८.

APEX-66

देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत कामगारांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या सुविधा

यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. कामगार मंत्रालयात कामगारांच्या हिताचे आणि कामगार कुटुंबाला सुखावह उरणारे आनंद देणारे निर्णय घेऊन या विभागामार्फत वाढवण्यासाठी, प्रशासन सुलभ करण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी अनेक सकारात्मक निर्णय आम्ही घेतले आहेत. अशा निर्णयांमुळे महाराष्ट्र राज्यातील राज्यातील सर्व कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून कामगार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि न्यायपुर्ण होण्याची दिशा निश्चितच निर्माण होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे

नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान

एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिय खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमहा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पध्दतीने करावयाची आहे. वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview, दि.15/05/2025 रोजी घेण्यात येईल व स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम. व Public Health Manager पदाकरीला इंप्पुक व पात्र उमदेवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट मं.1, से.15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि.02/05/2025 ते 16/05/2025 पर्यंत सादर करावे.

adelle	Siperi	жин	मर्यादा मर्यादा	मानधन
वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ)	 मान्यता प्राप्त विदयापीठायी एम.बी.बी.एस. पदवी महाराष्ट्र मेडिक्त कॉम्स्तिकयी नोटणी बंधनकारक शासकीयस्थानिक संस्था(इट/खाजगी यांचा संबंधित होशतील अनुभव अत्ययस्य अवयस्य अवयस्य अवयस्य संवंधित होशतील अनुभव अवयस्य अवयस्य 	अ.जा2, अ.ज1, वि.जा. (अ) -1, अ.ज. (ब)-1, इमाव - 2, सा.शै.मा.प्र 1, आ. दु. घ 1, खुता - 3 एकूण -12	70 ਰ ਥੀਂ ਧ ਹੰ ਜ	60,000/-
स्टाफ नर्स (स्त्री)	12 वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिड वाईफ किंवा B.Sc. Nursing/GNM महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी	वि.जा. (अ) -1, इमाव - 4, सा.शै.मा.प्र -3, आ. दु. घ 1 एकूण - 09		20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष)	बंधनकारक	अजा -1, वि.जा. (अ) -1, एकूण - 02		
ए.एन.एम.	10 वी पास आणि ए.एम.एम.कोर्स उत्तीर्ण महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची नोंदणी बंधनकारक	भ.ज. (क)-2, इमाव -1, सा.शै.मा.प्र -6, आ. दु. घ 2, खुला - 1 एकूण - 12	खुला 38 राखीव 43	18,000/-
Public Health Manager	M.B.B.S. or Graduate in Health Sciences (B.D.S/B.A.M.S./ B.H.M.S./B.U.M.S./ B.P.Th/Nursing Basis(/P.B.Bsc) /B.Pharma /+MPH/MHA/MBA in Health Care Administrator	স্থুনা - 01 एकूण - 01		32,000/-

मध्ये Jobs at NMMC या लिंक दवारे अटी व शर्ती उपलब्ध आहेत

एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी

नवी मुंबई महानगरपालिका

जाक्र-नमुंमपा/जसं/जाहिरात/71/2054

UTI Asset Management Company Limited

CIN: L65991MH2002PLC137867

Registered Office: UTI Tower, GN Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051.
Tel: 022-6678 6666, E-mail: cs@uti.co.in, Website: www.utimf.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

		Consolidated Fin	ancial Results	(Rs. in Cron
Particulars	Quarter ended March 31, 2025		Year ended March 31, 2025	Year ended March 31, 2024
		(Aud	ited)	
Total Income from operations	375.91	416.08	1851.09	1736.96
Net profit for the period (Attributable to owners of the company) (before tax, exceptional and/or extraordinary items)	154.00	217.96	1052.17	986.84
Net profit for the period before tax (Attributable to owners of the company) (after exceptional and/or extraordinary items)	154.00	217.96	1052.17	986.84
Net profit for the period after tox (after exceptional and/or extraordinary items)	87.46	162.76	731.49	765.68
Total comprehensive income for the period (comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	91.54	150.00	751.05	791.58
Equity share capital	127.98	127.26	127.98	127.26
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2025	4,471.15			
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)				
Basic (Rs):	6.84	12.79	57.35	60.26
Diluted (Rs):	6.81	12.76	57.11	60.22

	Standalone Financial Results			
Particulars	Quarter ended March 31, 2025	Quarter ended March 31, 2024	Year ended March 31, 2025	Year ended March 31, 2024
		(Aud	ited)	
Total Income from operations	316.88	327.48	1449.21	1337.31
Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	168.76	183.06	873.34	765.96
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	168.76	183.06	873.34	765.96
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	124.02	151.32	653.52	600.52
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	110.20	145.67	640.89	581.81
Equity share capital	127.98	127.26	127.98	127.26
Other Equity (excluding revaluation reserve) as at March 31, 2025		3,657	7.88	
Earnings per share (nominal value of share Rs.10) (Not annualised)	e.co.ee		discount.	9.004.00
Basic (Rs):	9.69	11.89	51.24	47.26
Diluted (Rs):	9.66	11.87	51.03	47.23

23

24

20 21 22

AnandRathi Private Wealth. uncomplicated

आनंद्र राठी वेल्थ लिमिटेड

''एएमएफआय-नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक'

नोंदणीकृत कार्यालयः एक्सप्रेस झोन, ए बिंग, 10 वा मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई - 400 063, महाराष्ट्र CIN: L67120MH1995PLCO86696, वेबसाइट: www.anandrathiwealth.in, ई-मेल : csxwsi@rathi.com

30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे होणारी सभा), रेकॉर्ड दिनांक व अंतिम लाभांशाबाबत माहिती

23

23

25

आनंद राती बेल्थ सिमिटेड ("कंपनी") ची 30 वी वार्षिक सर्वताधारण सभा ("एलीएम") शुक्रवार, 23 मे 2025 रोजी दुपारी 2:30 पाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरॉल्स ("एंद्रीसी")/ इस्त ऑकिओ-विख्युजल माध्यमांदर ("ऑपएडीएम") आयोजिक करणात तेव आहे, समेमध्ये प्लीएम नोटीसमध्ये मनूद केलेल्या विश्वांवर चर्चा केली जाईल. ही एलीएम खालीक परियक्तंप्रमाणे व कंपनी कायदा, 2013 (प्रावधान) च्या लागू असलेल्या तस्तुरीये पालन करून चेतली जात आहे ज्यात जालींक प्रमाणे नेतावल ("एम्परीस") च्या परिपत्रिका सामाण सर्वपूल क्रमांक कार्यकार पर कारान्य २०.४.४८.४८४० राजा शरावाय आरापूरा आणा वाममाय महकान ("स्वीम") जारी केलेल्या परिपावकांत्व (एकतिवरणे संबंधित परिपावके मृत्युत संबोधले जाईल), सनेव सेवी (किस्टिंग वाधित्वे आणि प्रकटन आवश्यकतांवे निमम), 2015 ("सेवी LODR") अंतर्गत सामीत आहेत. सर्व सदस्याची मीतिक व्यक्तिती आवश्यक माह्री, ही साम्रा केलब होतीरी, जीवीएम दारे पेदाली जाईल.

कायदा वलम 108 आणि कंपनी (प्रबंधन आणि व्यवस्थापना) नियम, 2014 चे सुधारित नियम 20 तसेच संबी एलओडीआर थ्या नियमन 44 थ्या अधीन शहन, जया सदस्यांकडे कुकार, 09 में 2025 या कर-जॉफ दिनांकच्या स्थितीत मीतिक किया डीगेट स्वरूपत केशर्स आहेत, त्यांना एलपुरक्ती इनटाईम विकास प्रवेदति हिंदी देश (ब्रीतिक इन्टायंस इन्टिया प्रायवेद दिनियेट म्बलून ओकखते आणारे) च्या इतेन्द्रांनिक मदान प्रवातीग्रारे एजीएन गोटीसमधीत विषयांनर इतेन्द्रांनिक पदानीन मतदान करता गेईल (रिमोट ई बोर्टिंग).

रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल:

रिमोट ई मतदानाची सुरुवात	शनिवार , मे 17, 2025 (सकाळी 09:00 आयएसटी)	
रिमोट ई मतदान संपन्न होणे	गुरुवार, मे 22 , 2025 (संध्याकाळी 05:00 आयएसटी)	

रिचोट ई-वोटिंग प्रणाली नंतर एमयूएफजी इनटाइम प्रायवेट लिमिटेड (यूर्वी लिंक इनटाईम प्रायवेट लिमिटेड) कडून बंद केली जाईल आणि सदस्यांना त्या दिनांक य बेकेनंतर इलेक्ट्रानिक यद्धानीन मतदान करता वेचार नाही. मात्र कंपनी एजीएम दरप्यान मतदानासाठी ई-वोटिंग प्रणाली उपलब्ध करून देईल. जे सदस्य एजीएम पूर्वी रिचोट ई-वोटिंगद्वारे मतदान करतील, ते समा इलेक्ट्रानिक रचरूपात उपस्थित राह शक्तील, परंतु अशा ठरायांवर पुन्हा मतदान करू शकणार नाहीत

व्यक्तिगत शेयरधारक ज्यांच्याकडे प्रतिभृति भौतिक स्वरुपात आहे/ संस्थानिक शेयरधारक

सदस्यांना लॉगिनमध्ये कोमतीही तांत्रिक अडवण आल्यास, एमयूएफजी इनटाइम इन्स्टावेट हेल्पडेस्कशी enotices@linkintime.co.in या ईमेलवर संपर्क साधाया किंवा +91 810 811 6767 या क्रमांकावर कॉल कराया.

व्यक्तिगत शेयरघारकांसाठी हेल्पडेस्क ज्यांच्याकडे प्रतिभूति या डिमेट प्रकारे असतील त्यांनी कोणत्याही तांत्रिक अडवणीत जी लॉगिन संबंधी असेल, डिपॉजिटरी द्वारे संपर्क करावा यथा एनएसडीएल आणी सीडीएसएल

लॉगिन प्रकार	हैल्पडेस्क तपशिल
एनएसडीएल सोबत प्रतिभूति	सदस्यांना लॉगिन करताना तांत्रिक अडवण असल्यास, त्यांनी evoting@nsdl.co.in या ईमेलबर संपर्क साधावा किंवा 022–4886 7000 व 022 – 2499 7000 या क्रमांकावर कॉल करावा.
सीडीएसएल सोबत प्रतिभूति	सदस्यांना लॉगिन करताना तांत्रिक अडचण असल्यास, त्यांनी helpdesk.evoting@cdslindia.com या ईमेलवर संपर्क साधावा किंवा टोल क्री क्रमांक 1800 22 55 33 वर संपर्क साधावा.

वरील समेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, एक्सप्रेस झोन, ए विंग, 10 वा मजला, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400063 असे समजले जाईल. सदस्यांना एजीएम मध्ये व्हीसी/ओवीएम द्वारेच सहमागी होता येईल. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी सां

संबंधित परिसंत्रकांनुसार, एजीएम थी नोटीस आणि आर्थिक वर्ष 2024-25 साटीमा वार्षिक अह्याल केवळ इतेषट्टांनिक पद्धतीने कंपनीकडे/डेजॉक्रिटरी पार्टनर्सकडे इंगेल पते नोंदगीकृत असलेल्या सर्व सदस्यांना पाठकप्यात आले आहेत. सेबी (शिसरेंग दायित्वे आणि प्रकटन आवस्यकतांचे नियम) नियम, 2015 च्या सुचारित नियम 36 नुसार, वार्षिक अह्याताचा वेबलिक व मार्ग असलेले पत्र अशा सदस्यांना देखील कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटकडून पाठवण्यात आले आहे, ज्यांनी आपला ईमेल पत्ता नोंदवलेला नाही. वरील सर्व दस्तऐवज क्षणीया संकेतस्थळार https://www.anandrathivealth.informmunication-to-se.php, रर्जाण एक्सफेर ग्रेपण हिस्सफेर अणि नैकान स्टॉल एक्सफेर ऑफ इंग्डिया तिमिटेड च्या www.bseindia.com आणि www.nseindia.com संकेतस्थळांवर, तसेच एमयुएनजी इनटाईम इंग्डिया प्रायब्देट तिमिटेड (पूर्वी सिंक इनटाईम इंग्डिया प्रायवेट तिमिटेड) च्या https://instavote.linkintime.co.in संकेतस्थळावरही

सदस्यांनी लक्षात घ्यावे की एजीएम नोटीसमध्ये रिमोट ई-बोटिंग / एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद करण्यात आलेली आहे एजीएम ची नोटीस व वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर https://www.anandrathiwealth.in/annual-submission.php तसेच बीएसई लिमिटेड व नैशनल स्टॉक एक्सफेन्ज ऑफ इन्डिया लिमिटेड ध्या वरील संकेतस्थळांवरही योग्य येळी उपलब्ध करून देण्यात येतील.

सदस्यांनी यासोबतच लक्षात घ्यावे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 10 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2024−25 साठी ₹5/− सहस्थानां वासास्त्राच तक्षात प्यात्र के, कमनीच्या सचारक मळका 10 एत्रात 2025 रोज झातरूवा देशकीर आधिक को 2024 - 25 साती र 5/-स्वीनी मुख्यान्त्र में अस्व स्वरूप र 7/- वा कीयन लगांच्या जाहित करण्याची विशास्त्र केत्री आहे, जो 30 या वाशिक स्वीस्त्राच्यात्र केत तहस्त्राच्या मंत्रुतीस अधीन राहितः सास्त्रारी पात्र सदस्य दरस्वाचाराज्ञी रेकॉर्ड दिगांक मुक्तार, 09 में 2025 निवित करण्यात आतेला आहे, लागांच विशेव टाळ्यपासारी, सदस्यांनी त्यांच्या डीरॉकिटरी (डीमॅट केशसारी) य कंपनीच्या आरटीए (भीतिक श्रेशसारी) कडे त्यांची बॅक माहिती mt.heipdesk@in.mpms.mufg.com et अध्ययादा करादी, शेलेक्सन लागांच येट त्यांच्या बॅक खारात्र अमा करता देवेंतः

कंपनी प्रावधान, 2013 च्या कलम 91 नुसार, सदस्यांचे रिजस्टर आणि श्रेयर ट्रान्सफर बुक्स **शनिवार, 17 मे 2025 से शुक्रवार, 23 मे 2025** पर्यंत (दोनहीं दिवस समाविष्ट) बंद राहतील, एजीएम व आर्थिक वर्ष 2024–25 साठी अंतिम लाभांशाच्या वितरणासाठी, जर एजीएम मध्ये तो मंजूर केला नेता तर तामांमा मजूर झारचास, तो एजीएम च्या तारखेयासून 30 दिक्साच्या आत ऑनलाईन ट्रान्सफर मोझसूतरे च्या सदस्यानी डीमेट स्वरूपातील क्षेत्ररसाठी त्यांच्या बैंक खात्याची माहिती संबंधित डिपॉझिटरीकडे आणि भौतिक स्वरूपातील क्षेत्ररसाठी कंपनीच्या रिजस्ट्रार व केशर ट्रान्सफर एजंटकडे अध्यावत केली आहे. अन्ना सदस्यांना त्यांच्या अध्यावत बैंक खात्यांमध्ये किया मीतिक क्षेत्रसंसाठी नॉदगीकृत पत्यावर डिमांड डाफ्ट/चेकद्वारे पाठवण्यात येईल.

ज्यांचे नाव कट–ऑफ दिनांकापर्यंत कंपनीच्या रजिस्टरमध्ये नाही, त्यांनी ही एजीएम नोटीस फक्त माहितीसाठीच समजावी.

वरील सूचना कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी जारी करण्यात आली असून एमसीए व सेबी च्या वेळवेळी जारी केलेल्या परिपत्रकांचे पूर्ण पालन

स्थळ: मुंबई दिनांक: 30 एप्रिल 2025

आनंद राठी वेल्थ लिमिटेड वतीने आनंद राठी अध्यक्ष व अकार्यकारी संचालक

Place: Mumbai Date: April 29, 2025

2 3 4 6 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 26 26 27 28 29 30 31 32

0

49

8

अक्षय तृतीया पर शुरू हुई चारधाम यात्रा, श्रद्धालुओं में दिखा उत्साह

गंगोत्री और यमुनोत्री मंदिरों के ऊपर हेलिकॉप्टर से पुष्पवर्षा की गई

ा NBT रिपर्ट, देराबरून उत्परांड के चारणा यात्र का अपूर्णा अक्षम तुनेवा के पालन गर्व पर गांधी और मानुस्त्री धान के कपाट तुनने के साथ हुआ। तुन्यार को अभिनात में साथ अदलातुओं के विद् मानुस्त्री पान के कपाट विदेक संत्रीयवाण के साथ अदलातुओं के विद मोनों पान के कपाट विदेक संत्रीयवाण पुर्वाद 1155 वर्षों सीली नवात तिया होगा में मूली पान प्रकाशी पुरास्त्री पुरास क्ष्मी कर अस्त्रार प्र बुद्ध रोगे साथों में प्रस्तुस्त्री पुरास्त्री पुरास क्ष्मी कर अस्तर प्र बुद्ध रोगे साथों में प्रस्तुस्त्र तर्ह के और प्रमानमंत्री नरेड मोदी के नाम से

रंश पूजा करवाह। गंगोत्री और यमुनोत्री मंदिरों के ऊपर हेलिकॉस्टर से पुष्पवर्षा की गई, जिससे श्रद्धालओं में खासा उत्साह दिखा। मंदिरों को भव्य रूप

ार्ग, जिससे अक्ट्रानुंजी में जाता उत्तरात दिखा मंदिरों को क्या रूप में अक्ट्रानुंजी में जाता उत्तरात दिखा मंदिरों को क्या रूप के सकता गया के और जाता दिखा मंदिरों को क्या रूप में उन्हों में मूंटर सिनीत के अनुसार, में गया को उत्तरात उत्तरी की पता वार्टी मों में मार्ग मार्ग को उत्तरात उत्तरी की पता वार्टी मार्ग म



बदरीनाथ-केदारनाथ धाम में मोबाइल फोन किया गया बैन

केदारनाथ मंदिर के 30 मीटर के दायरे में मोबाइल के इस्तेमाल को प्रतिबंधित कर दिया गया है। बदरी केदार मंदिर समिति की जारी गइडलाइन के अनुसार, केदार मंदिर के 30 मीटर दायरे में रील बनाने के सभी उपकरण भी प्रतिबंधित कर दिए गए हैं। मंदिर परिसर में जगह-जगह बोर्ड लगाकर इसके संबंध में चेतावनी को डिस्प्ले किया जाएगा। इसके अलावा बदरीनाथ मंदिर के गर्भ गृह में भी मोबाइल प्रतिबंदित कर दिए गए हैं। जिला प्रशासन ने जुर्माना करने का भी नियम बनाया है। केदार क्षम के कपाट 2 मई को ते बदरीनाथ के कपाट 4 मई को खोले जाएंगे।

SP सांसद सुमन ने राष्ट्रपति को पत्र लिखकर मांगी सुरक्षा

॥ भाषा, नई दिल्लीः समाजवादी पार्टी भाषा, नई दिल्ली: समाजवारी पार्टी के राजसमा संस्थर उमाजीलाल सुमल ने राष्ट्रपति द्वीपती सुमल अपने और आपने परिवार की सुरक्षा सृतिविश्यत करने की अधील की हैं। उन्होंने आपने स्लागता है कि उत्तर प्रदेश सरकार के हशारे पर उनकी हत्या का पहुंच्यत पता जा रहा है। पत्र में लिखा कि उन्होंने 21 मार्च को राजसाना में राणा मंत्री को लेखा के एक वस्त्रत स्थार का संगा को लेकर एक वयान दिया था,

संग्री को लेकर एक नयन दिया जा, एट्डिकी के के के कि वाद में सहन प्र को गए घर में यूपे सरकार का नाम मान मान स्वक्त पर लक्ष्ण नयन नामल किया की भाननाएं भड़क गाँ। एससे संग्री के जोगों नामाना कि 22 मान से कर्ड जान से मान जी भानियां किर का नीम मान जी भानियां मिल जी हैं। उस्ति कर भी दाना किया कि 22 कार्य को उन्हें आगारा स्वित पर पर हस्सा हुआ और 27 औरन को उन्हें पर हासला हुआ आर 27 अप्रल का उन पर टायर, पत्थर फंककर जन से मारने बी कोशिश की गई। सुमन ने बताया कि उन्होंने उपराष्ट्रपति और गृह मंत्री को भी इस बारे में जानकारी दी, लेकिन अब तक कोई सुरक्षा च्यवस्था नहीं की गई।



काट को सिंजु। ।

NBT रिपोर्ट, प्रयागराज राज्येवार पुमन को याकिक पर
उन्तावकर छाई कोर्ट ने बुध्यम र प्रनावकर छाई कोर्ट ने बुध्यम र प्रनावकर छाई कोर्ट ने बुध्यम र प्रमावक करते हुए ज्या और केंद्र सरसार से जाका मंग्र है। उपाली सुनबर्ट 25 मुं के होंगी शास्तर के कोरा ने दिलीत की के उत्ताममा में दिर गण कामा को रिकार्ट से दिरमा जाने के बातजूर मीटिया ने प्रसादित किया जा रहा है, जिससे सुमन को जान से महन्ये की प्रमादित होंगा होंगे हों हैं। उन्होंने आतीर लगाव कि जामत रिस्ता उनके आवास पर मान हुआ रिथत उनके आवस पर हमला हुआ और सोशल मीडिया पर उनकी जुबान काटने की सुपारी देने की बात वायरल हो रही है।

DTU DELHE TEACHERS LIKEVERSITY

DELHI TEACHERS UNIVERSITY

rsity Established by an Act of Govt. of NCT of De Recognised by UGC under Section 2(f) am Lanes, Near Mukherjee Nagar, Delhi - 110009 Phone number 011-35994746 **Advertisement of Teaching Positions**

Advertisement No.: 01/2025 Dated: 01/05/2025

Online applications are invited for the positions of 02 Professor, 02 Associate Professor and 04 Assistant Professor (Education) in Delhi Teachers University.

Applicants are advised to visit the website of the University delhiteachersuniversity.edu.in for eligibility criteria.

The last date for receipt of applications will be one month from the date of publication of the advertisement.

Note: After successfully applying online, the self-attested copies of all the required documents along with application form should reach the University on the following address within 15 days. "Registrar, Delhi Teachers University, P-625 & 745, Outram Lanes, Near Mukherjee Nagar, Delhi - 110009"

Sd/-Registrar

28

Delhi Teachers University DIP/Shabdarth/Classified/0030/25-26

TIMES ascent

पन सं. आईपीआरसीएल/मुंबई/मासं/नियुक्ति. 02/2025

गोपाता मानदंड तथा आवेदन के प्रारुप हेतु कृपया हमारी वेबसाईट www.lprcl.in पर ताकर Career / Vacancy पर क्लिक करें या www.lpa.nlc.in पर जाएं, बाद में amer Career / Vacancy पर निरुष्ट करें या www.lpa.nic.in पर राज्य, या दे . Whata New / Ports O'ther Criganization Adversissment / Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd. पर विश्व करें आईटीआप्लीएस कार्यालय में आदेदा आहे. की अंतिम तीर्थ के की अतिम तीर्थ के की तिम के 30 दिन हो निर्मास की उत्तर की स्थान की अंतिम तीर्थ का व्यवस्थ कुट्टी के स्थान की तिम के 30 दिन हो निर्मास की आदेदा निर्मास की आदेदान मार्थ के अत्येदन निर्मास विश्व की स्थान की दे आदेदान निर्मास की अत्येदन न



23

30

34

35

36

37

38

48

49

51

(पूर्व), मुंबई - 400010 को भेजें।

आईआईएम मंबई

विज्ञापन सं. प्रशा./भर्ती/2025/05, प्रशा./भर्ती/संकाय/2025/06 विज्ञापन सं. प्रशा./भर्ती/संकाय/2025/07 और प्रशा./भर्ती/अंगुल/2025/01 शैक्षिक एवं गैर-शैक्षिक पद के लिए विज्ञापन

आईआईएम मुंबई

उदयमान प्राध्यापक योजना (यूपीवाई) कार्यक्रम के तहत परामर्श कार्यक्रम हेतु नए पीएचडी स्नातकों के लिए विज्ञापन आईआईएम मुंबई - अंगुल परिसर (ओडिशा)

संकायाध्यक्षप्रोफेसर ऑफ प्रैक्टिस

गर-शक्षिक पद ▶ मुख्य परिचालन अधिकारी ▶ विशेष ड्यूटी अधिकारी (अवसंरचना योजना एवं सहायता)

प्रबंधक (संपदा व सुविधा प्रबंधन) साइट इंजीनियर

विस्तृत विज्ञापनों के लिए, कृपया https://iii



पारत इतेवट्रानियस विभिन्निद (विदेश) एक नवरण संभागी और पेहेबर इतेवट्रानियस में एक प्रमुख भारतीय सरकारी तिमिद्धें कंपनी है दिसमें तैन्य दात, इतेवट्रानियस में एक प्रमुख भारतीय सरकारी तिमिद्धें कंपनी है दिसमें तैन्य दात, मीनेमा प्रमाली, हतेवन्द्री-ऑप्टिस्स, हिंध्यार और आग निर्माय मंत्रान, होमतैंड सुरक्षा, राजनीतिक सवार और मान्य चेंदित प्रमाली, इतेवन्द्रीनिक दुत्त, टिंक इतेवट्रानियस और इतेवट्टा ऑपटिस्स के क्षेती में 350 के अर्थिय विभिन्न उत्पाद हैं भीक्ष्य में प्रमाल अर्थीक आधार पर देने भीमी में कार्यायलाओं मूलपूर्व सैनिक (ईस्सएम) की आवश्यकता है। विवत्तव इस प्रकार हैं:-

पदों का विकरण पदा का साध्यक्ष विकरण विदा का साध्यक्ष विकरण विकरण

फोन : 011-61326019 'हर एक काम देश के नाम'



वरि. उप महाप्रबंधक (मा . सं.) दिल्ली कार्यालय





यूनियन बैंक भर्ती परियोजना 20 (विशेषज्ञ अधिकारी)

भारत के सार्वजनिक क्षेत्र के सबसे बड़े बैंकों में से एक यूनियन बैंक ऑफ इंडिया, विशेषज्ञ अधिकारियों के पत के लिए भारतीय नागरिकों से हाडवा, शराबार आपस्तात्वा के पद क तिर पारताय नामारका स्व आंतनाहन आंत्रेय आमंत्रित करता है। पारता मानदंद शालू हैशिक योग्यता, शुल्क, आदि) और अन्य विश्वत्व बैंक की वेबसाइट www.inlonbankofindia.co.in पर ऑपस्व्या के की उपलब्ध हैं। अमोबसार्ट को सलाइ दी जाती है कि बे आमंत्रक करने से पहले पात्रता मानदंड और अन्य विश्वत्यों के सारे में विस्तृत अपिस्पुचना बेखें।

क्र स	पदनाम	कुल रिक्त
1	सहायक प्रबंधक (क्रेडिट) जेएमजीएस-।	250
2	सहायक प्रबंधक (आईटी) जेएमजीएस-।	250
ऑन	लाइन आवेदन करने और शुल्क भुगत 30–04–2025 से 20–05–202	ान की तिथि: 5 तक

REQUIRES

CREDAI-Pune Metro - Requires
Legal cum Admin Executive (Male) at Mumbai to liaise
with MahaRERA office having following potentials.

- often management of the state o

Apply with latest resume, photograph and salary expectation to



सेन्ट बैंक होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

ऑफ इन्डिया की अनुनेती Subsidiary of Central Ba Ph. 022-69519315 - Email id : hr@cbhll.com

शुद्धिपत्र

संदर्भ: दिनांक 04/04/2025 को टाइम्स ऑफ इंडिया एसेंट में प्रकाशित रिक्ति विज्ञापन। यह सूचित करने के लिए है कि बेंचमार्क विकलांगता वाले PwBD

व्यक्तियों को आरक्षण दिया गया है। अधिक जानकारी के लिए कृपया हमारी वेबसाइट www.cbhfl.com पर

आवेदन जमा करने की अंतिम तिथि 15/05/2025 तक बढ़ा दी गई है।

विज्ञापन संख्या 38/2025 भारत सरकार लोक उद्यम चयन बोर्ड

रेल विकास निगम लिमिटेड

निदेशक (परियोजनाएं) हे लिए आवेदन आमंत्रित करता है।

आवेदकों के लिए आवेदन करने की अंतिम तिथि 23/05/2025 (15:00 बजे तक) हैं। नोडल अधिकारियों द्वारा आवेदनों को लोक उद्यम चयन बोर्ड में अग्रेषित करने की अंतिम तिथि

02/06/2025 (17:00 बजे तक) है। जानकारी के लिए वेबसाइट https://pesb.gov.in में लॉग इन करें।

विज्ञापन संख्या. <u>40/2025</u> भारत सरकार लोक उद्यम चयन बोर्ड

अध्यक्ष व प्रबंध निदेशक आवेदकों के लिए आवेदन करने की अंतिम तिथि 26 मई, 2025 (15.00 बजे तक)है । नोडल अधिकारियों द्वारा आवेदनों को लोक उद्यम चयन बोर्ड में अग्रेषित करने की अंतिम

तिथि 04 जुन , 2025 (17.00 बजे तक)है । जानकारी के लिए वेबसाइट https://pesb.gov.in में लॉग इन करे।





सारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत सरकार, रक्षा मंत्रालय के अधीन नवरत्व वर्ग केन्द्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्यम और भारत की अग्रणी पेशेजर इलेक्ट्रानिक्स राजनी को अपनी पास आई.शी.सी. तत्त्वाजा औद्योगिक क्षेत्र, नवी मुंबईं41020ई स्थेत इकाई में निम्नलिखित पद के लिए कार्यिक की आवश्यकता है।

जानकारी के लिए कृपया वेबसाइट http://www.bel-india.in पर CAREER भव प्रति १ प्रति काम देश के नाम'
10 11 12 13 14 15

AnandRathi Private Wealth, uncomplicated

ANAND RATHI WEALTH LIMITED

"AMFI-Registered Mutual Fund Distributor"

Registered Office: Express Zone, A Wing, 10th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063,

Maharashtra CIN: 167120MH1995PLC086696, website www.anandrathiwealth.in, e-mail: csarwsi@rathi.com

NOTICE OF THE 30th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO-VISUAL MEANS, RECORD DATE AND FINAL DIVIDEND INFORMATION

The 30th (Thirlieth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Anand Rathi Wealth Limited ('the Company") will be held on Friday, 23rd May, 2025 at 2.30 p.m.(IST), through video conferencing ("VC")/ other audio visual means ("OAVM") to

transact the business as set out in the Notice calling the AGM. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with, General Circular No. 20/2020 dated 05.05.2020, General Circular No. 02/2022 dated 05.05.2022, General Circular No. 10/2022 dated 28.12.2022, General Circular No. 09/2023 dated 25.09.2023 and latest General Circular no 09/2024 dated 19.09.2024 and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated January 15, 2021; Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and SEBH/O/CFO/FD-PoD-2/P/CIR/2024/133 dated Corbor on, 2024 is used by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (collectively referred to as "relevant circulars"), and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), the AGM of the Company, is being conducted through VC/OAVM facility, without physical presence of the Members of the Company.

In compliance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI LODR, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, May 09, 2025, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice through the electronic voting system of MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) (the

The remote e-voting facility would be available during following period:		
Commencement of remote e-voting	Saturday , May 17, 2025 (09.00 a.m. IST)	_
Conclusion of remote a voting	Thursday May 22 2025 (05 00 p.m. IST)	_

for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. However the Company will be providing e-voting system for casting vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again on such resolution(s). Helpdesk for Individual Shareholders holding securities in physical mode/ Institutional shareholders

Shareholders facing any technical issue in login may contact MUFG intime INSTAVOTE helpdesk by sending a request at enotices@in.mpms.mufg.com or contact on: - Tel: +91 810 811 6767.

Helpdesk for individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through

i.e. Nobe and Cost.		
Login type	Helpdesk Details	
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at 022-4886 7000 and 022 – 2499 7000	
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free number 1800 22 55 33	

The venue of the said meeting shall deemed to be the Registered Office of the Company at Express Zone, A Wing, 10th Floor Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063. The Members can attend and participate in the AGM thr VC/OAVM only. Detailed instructions for joining the AGM has been provided in the Notice of AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial Year 2024-25, has been sent only through electronic mode to all the members of the Company whose email address are registered with the Company/Depository Participants. Further as per amended Regulation 36 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter which includes the weblink and exact path of the Annual Report of the company has also been sent to those shareholders who have not registered their email address(es), by Registrar and Share Transfer Agent of the Company. The aforesaid documents are also available on the Company's website https://www.anandrathiwealth.in/communication-to-se.php, website of Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and website of the MUFG INTIME INDIA PRIVATE LIMITED (formerly known as Link Intime India Private Limited)at https://instavote.linkintime.co.in/

Members may note that the detailed procedure for remote e-voting /e-voting during the AGM is also mentioned in the notice of AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website i.e. https://www.anandrathiwealth.in/annual-submission.php, websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, at www.bseindia.com and www.nseindia.com respectively in

ote that the Board of Directors of the Company at their meeting held on April 10, 2025 has re a final dividend of Rs. 7/- per share of the face value of Rs. 5/- per share subject to approval of the Shareholders at the 30th a mad unwented in Ks. "The State of the case value of its." Jee's state subject to approve in constraint or an advantage of the State Annual General Meeting. Accordingly, the Date for the purpose of determining the members eligible to receive dividend for financial year 2024-25 is Friday, May 09, 2025. Further, to avoid delay in the receipt of dividend(s), as and when declared by Company, Members are requested to update their Bank details with their Depositories (for dematerialised shares) and with the Company's RTA (for shares held physically) at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com in to receive dividend directly into their bank

account on payout date.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, May 17, 2025 to Friday, May 23, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2024-25, if declared at the AGM. The final dividend, if declared, which is a declared at the AGM. The final dividend, if declared, which is a declared, which is a declared, which is a declared, which is a declared with the AGM. The final dividend, if declared, which is a declared at the AGM. The final dividend, if declared, which is a declared at the AGM. The final dividend, if declared at the AGM. The final dividend, if declared, which is a declared at the AGM. The final dividend, if declared at the AGM. The final dividend, if declared, which is a declared at the AGM. The final dividend, if declared at the AGM. The final dividend at the AGM. The f case shares are held in physical mode. For Members, who have not updated the bank account details, dividend warrants/demand drafts (cheques will be sent to the registered addresses by permitted mode.

A person who is not a Member of the Company as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information

The above Communication is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars issued from time to time

For Anand Rathi Wealth Limited

19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30